#### **PUBLIC NOTICE**

This is to inform that original share certificate no. 12, Nos from 56 to 60 of Fr. Nereus Rodrigues & Ms. Cleta Rodrigues members of Anica CHSL, having address at 28, St Pauls Road, Bandra West Mumbai-400 050, has been lost/misplaced. The society invites claims hereby objections from claimant/objector for issuance of duplicate share certificate within the period of 14 days from the publication of this notice. If no claim/objections are received. The society shall be free to issue duplicate Share Certificate in such manner as is provided by the bye laws of the society.

For and behalf of Anica Co-op. Hsg Soc. Ltd. Secretary

Date: 14th February 23

Place: Mumbai

AND In the matter of M/s ACHARYA TULSI BUILDCON LIMITED having its registered office

efore the Regional Director, Ministry of Corporate Affairs, Mumbai Region

In the matter of the Companies Act, 2013, section 14 of Companies Act, 2013 and rule 41 of the Companies (Incorporation) Rules, 2014

FORM NO. INC-25A

Advertisement to be published in the newspaper for conversion of Public

Company into a Private Company

at 36 A/B, Nirdhar Building, Mugbhat Cross Lane, Thakurdwar Road, Mumbai - 400002

Notice is hereby given to the general public that the Company is intending to mak an application to the Central Government under Section 14 of the Companies Act 2013 read with the aforesaid rules and is desirous of converting into a Private Limited Company in terms of the Special Resolution passed at the Extra Ordinary General Meeting held on 13<sup>th</sup> February, 2023 at the Registered Office of the Company at 36 A/B, Nirdhar Building, Mugbhat Cross Lane, Thakurdwar Road Mumbai - 400002 to enable the Company to give effect for such conversion

Any person whose interest is likely to be affected by the proposed change/status of the company may deliver or cause to be delivered or send by registered post his/her/their/it objections, supported by an affidavit stating the nature of his/her/their/its interest and ground of opposition to the concerned Regional Director, (Everest, 5th Floor, 100, Marine Drive Mumbai - 400002), within fourteen days from the date of publication of this notice with copy to the applicant company at its registered office at the address mentioned below For and on behalf of the Applicar

> Surendra Prithviraj Kachhara Directo

DIN: 01287721 Registered office: 36 A/B, Nirdhar Building, Mugbha Date: 13/02/2023 Cross Lane, Thakurdwar Road, Mumbai - 400002

### **WESTERN MINISTIL LIMITED**

CIN: L28932MH1972PLC015928 REGD OFFICE: Mittal Tower, 'A' Wing, 16th Floor, Nariman Point, Mumbai - 400021

Tel: 022-22823653. Fax: 022-22044801. Email: wml.compliance@gmail.com; Web: www.westernministil.in STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER / NINE MONTH ENDED 31-12-2022 (Rs. in Lakhs except EPS)										
	Particulars			Audited						
Sr. No		Q	uarter Ende	ed	Nine Mor	Year Ended				
		31.12.2022	30.09.2022	31.12.2021	31.12.2022	31.12.2021	31.03.2022			
1	Total Income from Operations (Net)			-			- 1			
2	Net Profit/(Loss) from ordinary activities after tax	(3.82)	(5.01)	(4.02)	(13.20)	(10.03)	(13.21)			
3	Net Profit/(Loss) for the period after tax									
	(after Extraordinary activities)	(4.42)	(5.01)	(4.02)	(13.80)	(10.03)	(13.21)			
4	Total Comprehensive Income for the period after tax									
	and Other Comprehensive Income (after tax)	(4.42)	(5.01)	(4.02)	(13.80)	(10.03)	(13.21)			
5	Equity share Capital	215.72	215.72	215.72	215.72	215.72	215.72			
	(Face value Rs.10 per share)									
6	Reserve excluding revaluation reserves as per									
	Balance sheet of previous accounting year. *						(632.40)			
7	Earning per share (EPS) FV of Rs.10/- each									
	(a) Basic and diluted EPS before Extraordinary items	(0.20)	(0.23)	(0.19)	(0.64)	(0.46)	(0.61)			
	(b) Basic and diluted EPS after Extraordinary items	(0.20)	(0.23)	(0.19)	(0.64)	(0.46)	(0.61)			

#### \* As on 31st March 2022

Note: 1 1) This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the exten applicable.

2) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the stock exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on Stock Exchange website viz. www.bseindia.com and Company's website www.westernministil.in 3) The above results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors a their respective meeting held on 13 February 2023.

CIN-L22219MH1987PLC042083

(85.07)

(63.34)

(61.42)

(0.63)

(0.63)

(1) The above is an extract of the detailed format of the Financial Results for the Quarter and Nine Months ended December 31,2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations

and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results is available on the

Stock Exchange websites, www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website

The above unaudited Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the

The above results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards)

Rules, 2015 (Ind AS), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, and other recognized

(4) The Previous period / year figures have been regrouped, rearranged and recasted, wherever necessary to

**EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR** THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31<sup>ST</sup> DECEMBER, 2022

press limited Website: www.orientpressltd.com, Email: share@orientpressltd.com.

Registered Office: L-31, MIDC Tarapur Industrial Area, Boisar- 401 506, Dist. Palghar (Maharashtra)

**Quarter Ended** 

(265.74

(265.74)

(209.65

(211.03)

(2.10)

(2.10)

1 000 00 1 000 00

For and on behalf of the Board of Directors For Western Ministil Limited

( ₹ in Lakhs, except per share data)

(516.43)

(516.43)

(394.33

(389.23)

(3.94)

(3.94)

On behalf of the Board of Directors

**Chairman & Managing Director** 

For Orient Press Limited R.V. Maheshwari

DIN :00250378

31.12.2022 30.09.2022 31.12.2021 31.12.2022 31.12.2021

4,412.99 3,748.24 4,238.43 12,301.77 11,315.56

(221.50

(192.62

(193.37)

1.000.00

(1.93)

(1.93)

Nine Months Ended

Unaudited Unaudited

1.000.00 1.000.00

(677.08)

(655.37

(647.48)

(6.55)

(6.55)

P.S. Parikh

DIN: 00106727

Place: Mumbai

1 Total Income from Operations (Net)

3 Net Profit for the period before tax

www.orientpressltd.com.

Date: February 13, 2023

Place: Mumbai

(after Exceptional and/or Extraordinar Net Profit for the period after tax

(after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and

Other Comprehensive Income (after tax)]

(before Tax, Exceptional and/or Extraordinary items

Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year) 8 Earnings Per Share (EPS) (of ₹ 10/- each)

Board of Directors at its meeting held on February 13, 2023.

accounting practices and policies to the extent applicable.

Net Profit for the period

6 Equity Share Capital

(a) Basic

(b) Diluted

\* Not annualised

Date: 13th February, 2023

**PUBLIC NOTICE** NOTICE

Services LLP is negotiating with our clients Omprakash Sanwaldas Hemrajani & Sunita Omprakasii Saliwaldas Heriliajaii & Sulii Omprakash Hemrajani to sell/ assign/ conve their right, title and interest in Sunmi Compound, Unit No 311, Lower Parel, Mumbai Compound, Unit No 311, Lower Parel, Mumbai–400 013 on the 3rd Floor of the Society Known as "Parvatt Industrial Estate" having carpet area of 814 Sq. Feet Carpet area standing on piece and parcel of land bearing CTS No.158 of Sunmill Compound, Unit No 311, Lower Parel, Mumbai – 400 013 Division situate at Tehsill Mumbai Dist Mumbai – 400 013, alongwith 5 fully paid up share of Rupees Fifty each, comprised in Share Certificate No.5, Distinctive No.251 to 255, free from all encumbrances and reasonable doubts with marketable title. Any person having any claim to or against the said Shop & Shares by way of inheritance, mortgage, sale, gift, lease, lien, charge, trust, maintenance, easement or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing to the undersigned at their office at Chamber No.38, 24, Darashaw Building, 1st Floor, Jambulwadi, Dhobi Talao, Mumbai –400 002 within 14 days from the date hereof otherwise the transaction of sale shall be completed without reference to such claims and the same, if any, shall be considered as waived. 400 013 on the 3rd Floor of the Society Kno

ION Exchange (I) Limited Registered Office: ION House, 4th Floor, Dr. E. Moses Road, Mahalaxmi, Mumbai- 4000111 Notice is hereby given that the certificate(s) for the undermentioned securities of the Company has/have been lost/mislaid

NOTICE

and the holder(s) of the said securities/ applicant(s) has/ have applied to the Company to issue duplicate certificate(s). Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate(s) without further intimation.

Name of the	Kind of Securities	No. of	Distinctive
Shareholder/s	and face value	Securities	Nos.
1) Prasad Manohar	Equity Shares	200	6924699 to 6924748
Khodke	Rs.10/-		6924749 to 6924798
2) Vasudha P.			9195888 to 9195937
Khodke			9195938 to 9195987

Name(s) of holder(s) / Applicant(s) 1) Prasad Manohar Khodke 2) Vasudha P. Khodke

## Advocates High Court | DATE : 14 FEB 2023 **PUBLIC NOTICE**

Ramesh Jain & Kusum Jain

nt, Sai Ashish -1 Co.Op. Hsg td. (bearing Registration No. BOM/WR HSG/TC/7175 OF 1992-93) having addres at Veer Savarkar Nagar, Opp. Nancy S.T. Depot, Sant Dnyaneshwar Marg, Borivali East), Mumbai - 400 066, has lost/ nisplaced following original documents: a) Original Payment receipt towards Stamp duty bearing Receipt No. C0114256 dated 31-03-2018,

) Consent Term dated 7th Dec. 2018 executed between Sai Ashish -1 C.H.S. Ltd. & Seema Construction Company and Others, executed before Addl. Consumer Disputes Redressal Forum, M.S.D. ir Consumer Case No. 378 of 2011,

c) Deed of Conveyance undated, signed by Hon' Secretary Krishnadas Bhatia/ Chairman Mr. Kamal Poddar and Treasure Mr. Manoj Jajoo. The police complaint for missing document is lodged with Dahisar Police station on

Any person having any information about the said documents or having found the said original documents, please intimate the undersigned within 14 days from the date of oublication of this Notice. Dated this 14th day of February, 2023.

02-02-2023 bearing Lost Report No.

296/2023

Mr. GANESH V. GUPTA Advocate High Court Mob 9324481038 Off.: Shop no. 8, Ground floor, Ellora CHS Ltd., Behind Abhyudaya CO. Op. Bank, Daftary Road, Malad (East), Mumbai - 400 097

# PANTHER INDUSTRIAL PRODUCTS LIMITED

(CIN: 1.7110MH1987PLC045042) **Registered Office**: First floor, Radha Bhuvan, 121, Nagindas Master Road, Fort, Mumbai - 400 023. Tel:022 22677712 / Fax: 022 22623250 Email: piplin@rediffmail.com Website: www.pantherindustrialproductsltd.com EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2022

Sr.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Nine Month Ended	Nine Month Ended	Year Ended
No.		31.12.2022	31.12.2021	31.12.2022	31.12.2021	31.03.2022
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total Income	(1.54)	31.04	30.35	26.68	26.11
2.	Net Profit / (Loss) for the					
	period (before Tax,	(1.54)	31.04	30.35	26.68	26.11
	Exceptional and/or					
	Extraordinary items)					
3.	Net Profit / (Loss) for the	(1.54)	31.04	30.35	26.68	26.11
	period before Tax (After					
	Exceptional and/or					
	Extraordinary items)					
4.	Net Profit / (Loss) for the	(1.54)	31.04	30.35	26.68	26.11
	period after Tax (After					
	Exceptional and/or					
	Extraordinary items)					
5.	Total Comprehensive Income	(1.54)	31.04	30.35	26.68	26.11
	for the period (Comprising					
	Profit/(Loss) for the period					
	(after tax) and other					
	comprehensive income					
١.	(after tax)					l l
6.	Equity Share Capital	140.00	140.00	140.00	140.00	140.00
١٠.	Reserves (excluding					
	Revaluation Reserve) as					
	shown in the Audited Balance					(4.70)
8.	Sheet of the previous year Earning Per Share					(1.72)
٥.	(of Rs.10/- each)					
	(For Continuing and					
	Discontinued Operations)					
	Basic	(0.11)	2.22	2.17	1.91	1.87
	Diluted	(0.11)	2.22	2.17	1.91	1.87

Note:

1. The above is an extract of the detailed format of the financial results for the quarter and Nine months ended on December 31, 2022 approved by the Board at their meeting held on February 13, 2023 and filed with the Stock Exchange under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements). Regulations, 2015 read with SEBI Circular dated July 5, 2016. The full format of these financial results are available on the Stock Exchange Website viz www.bseindia.com, and on Company's website www.pantherindustrialproductslid.com

For Panther Industrial Products Limited

84-Kaushik C. Shal

#### **PUBLIC NOTICE CLOSING OF MARINE LINES FOOT OVER BRIDGE**

The existing old Foot Over Bridge at km. 1/4-5 at Marine Lines station is to be dismantled and new Foot Over Bridge is to constructed at same location. Therefore Marine Lines Foot Over Bridge at km. 1/4-5 will remain closed from date 15/16-02-2023 night (Sat/Sun). Inconvenience to the passangers is highly regretted.



## JATTASHANKAR INDUSTRIES LIMITED

CIN-L17110MH1988PLC048451 Regd office: 11, Parasrampuria Apartment, Film City Road, Gokuldham

Nino Monthe Endod 21st Do

Goregaon (East), Mumbai-400063. (Rs. in Lakhs except for EPS) Extract of Unaudited Financial Results For The Quarter and

	Nine Months Ended 31st December, 2022									
Sr.	Particulars	Quarter	Nine Months	Quarter						
No.		Ended	Ended	Ended						
		31.12.2022	31.12.2022	31.12.2021						
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)						
1	Total Income from operations (net)	319.86	1340.84	511.71						
2	Net Profit / (Loss) for the period (before tax,	1.69	79.35	32.86						
	Exceptional and/or Extraordinary items)									
3	Net Profit / (Loss) for the period before tax	1.69	79.35	32.86						
	(after Exceptional and/or Extraordinary items)									
4	Net Profit / (Loss) for the period after tax	0.61	59.2	25.53						
	(after Exceptional and/or Extraordinary items)									
5	Total Comprehensive Income for the period	0.61	59.2	25.53						
	[Comprising Profit / (Loss) for the period									
	(after tax) and Other Comprehensive Income									
	(after tax)]									
6	Equity Share Capital	438.71	438.71	438.71						
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	0.00	0.00	0.00						
	as shown in the Audited Balance Sheet of									
	previous year									
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)									
	(for continuing and discontinued operations)									
	(a) Basic	0.01	1.35	0.58						
	(b) Diluted	0.01	1.35	0.58						

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly and Nine Months financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listina and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Nine Months ended Financial Results are available on the website of the Compan (www.jsil.in) and on the Stock Exchange website (www.bseindia.com).

Consolidated

For JATTASHANKAR INDUSTRIES LIMITED

Jattashankar Podda Date: 13.02.2023 **Managing Director** 

# KEYNOTE **KEYNOTE FINANCIAL SERVICES LIMITED**

CIN: L67120MH1993PLC072407 Registered Office: The Ruby, 9th floor, Senapati Bapat Marg, Dadar (West), Mumbai – 400 028;

Tel: 022-6826 6000; Fax: 022-6826 6088; Email: info@keynoteindia.net; Website: www.keynoteindia.net

#### **EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIALS RESULTS FOR** THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31<sup>ST</sup> DECEMBER, 2022

(INR in Lakhs)

s	Particulars	Standalone					Consolidated						
No.		Q	uarter Ended	on	Nine Month	s ended on	Year Ended	Qı	uarter Ended	on	Nine Month	s ended on	Year Ended
		31/12/2022	30/09/2022	31/12/2021	31/12/2022	31/12/2021	31/03/2022	31/12/2022	30/09/2022	31/12/2021	31/12/2022	31/12/2021	31/03/2022
			(Unaudited)		(Unau	dited)	(Audited)		(Unaudited)	•	(Unau	dited)	(Audited)
1	Total income from operations	324.82	282.49	184.21	625.20	785.14	921.18	602.24	565.81	558.10	1,012.19	2,375.01	3,174.35
2	Net Profit /(Loss) for the period (before tax and exceptional items )	169.93	135.43	50.33	156.80	367.83	362.54	323.87	299.41	267.78	167.28	1,543.92	1,866.93
3	Net Profit /(Loss) for the period before tax (after Exceptional items)	169.93	135.43	50.33	156.80	367.83	362.54	323.87	299.41	267.78	167.28	1,543.92	1,866.93
4	Net Profit /(Loss) for the period after tax (after Exceptional items)	165.47	139.71	32.78	224.71	370.11	365.71	247.01	220.95	240.90	142.64	1,341.87	1,608.32
5	Total Comprehnsive Income for the period {comprising profit/(loss) for the period (after tax) and other Comprehnsive Income (after tax)	165.47	139.71	33.75	224.71	372.36	367.36	281.18	231.64	241.87	187.50	1,344.12	1,615.62
6	Equity Share Capital	701.83	701.83	701.83	701.83	701.83	701.83	556.66	556.66	556.66	556.66	556.66	556.66
7	Earning Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontined operations) (not annualised)												
	(a) Basic: (Rs.)	2.36	1.99	0.47	3.20	5.27	5.21	4.44	3.97	4.33	2.56	24.11	28.89
	(b) Diluted: (Rs.)	2.36	1.99	0.47	3.20	5.27	5.21	4.44	3.97	4.33	2.56	24.11	28.89

# Notes:

Place: Mumbai

The above unaudited results as reviewed by the Audit Committee have been approved by the Board of Directors at its meeting held on 13" February, 2023. The Statutory Auditors of the Company have carried out "Limited Review" of the above results

2 The above is an extract of the detailed format of Quarterly and Nine Months ended Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the results for the Quarter and Nine Months ended 31th December, 2022 are available on stock exchange website <a href="www.bseindia.com">www.bseindia.com</a> and <a href="www.bseindia.com" website www.kevnoteindia.net

For and on behalf of Board of Directors

₹ in Lacs

Previous

Uday S. Patil Director DIN: 00003978

orresponding Year to date Year to date

Preceding

WINDSOR

Dated: 13th February, 2023

# WINDSOR MACHINES LIMITED

Registered Office: 102/103, Dev Milan Co. Op. Housing Society, Next to Tip Top Plaza, LBS Road, Thane (W) - 400 604 Website: www.windsormachines.com Email: contact@windsormachines.com CIN: L99999MH1963PLC012642

## STANDALONE/CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED ON DECEMBER 31, 2022

Corresponding Year to date | Year to date | 3 months in | figures for | figures for | Preceding figures for previous figures for current 3 months 3 months months in ended on 31.12.2022 ended on 31.12.2022 **Particulars** Year ended 'ear ended eriod ende riod ended ear ended period ended riod ende 30.09.2022 30.09.2022 n 31,12,2021 31.12.2022 31.12.2021 31.03.2022 n 31.12.2021 31.12.2022 31.12.2021 31.03.2022 (Un-Audited) (Un-Audited) (Un-Audited) (Un-Audited) Un-Audited) (Un-Audited) (Un-Audited (Un-Audited) (Un-Audited) (Audited) (Audited) Total income from operations 9,184.55 8,267.58 9,099.64 22,861.17 21,732.08 33,934.89 9,936.39 9,816.47 10,013.77 | 25,267.19 | 23,606.69 37,186.80 Net Profit / (Loss) for the period (111.07) 713.23 918.66 728.14 1,270.37 731.80 1.868.68 798.52 507.52 (595.45)(before Exceptional items and Tax) 200.58

3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	918.66	547.81	728.14	1,270.37	731.80	1,868.68	200.58	798.52	507.52	(111.07)	(595.45)	713.23
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	678.06	376.29	561.06	917.36	549.88	1,377.93	(40.01)	626.99	340.44	(464.08)	(777.37)	222.48
5.	Total Comprehensive Income for the period {Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax)}	669.25	384.72	524.98	900.86	487.30	1,341.23	71.42	825.99	479.78	(72.79)	(371.06)	449.48
6.	Equity Share Capital	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64	1,298.64
7.	Other Equity	-	-	-			27,654.94	-	-	-	-	-	27,122.98
8.	Earnings Per Share (of ₹2/- each) (for continuing and discontinued operations)												
	Basic :	1.04	0.58	0.86	1.41	0.85	2.12	(0.06)	0.97	0.52	(0.71)	(1.20)	0.34
	Diluted:	1.04	0.58	0.86	1.41	0.85	2.12	(0.06)	0.97	0.52	(0.71)	(1.20)	0.34
Note											_		

Place: Ahmedabad

Date: February 12, 2023

The above financial results were reviewed and recommended by the Audit Committee and were approved by the Board of Directors at its meeting held on February 12, 2023.

This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standard) (Amendment) Rules, 2016.
 The Company has granted total 30 lakhs ESOPs on August 13, 2018. Out of which 7,50,000 Options were granted at discount of 25%, for which exercise period ended on August 12, 2020. Balance 7,50,000 Options

were granted at discount of 10%, for which exercise period ended on August 11, 2021. Total amount of Rs. 284.79 lakhs of Share Option Outstanding account (for both types of ESOPs) has been transferred to General Reserve since all the ESOPs Options lapsed on account of not exercised by the employees.

a) The company had given inter-corporate loans of Rs. 6706 Lakhs in earlier years. Interest outstanding of Rs. 1031.27 Lakhs for the year ended March 2020 is still outstanding. To secure the exposure, the Company has created an equitable mortgage in the year 2019-20. The company had estimated the realizable value of the securities based upon independent valuer's report dated June 30, 2020, using the effective interest

rate of the company for an estimated realization period of 1.5 years from the year ended March 31, 2020. Due to the pandemic and the lockdown imposed, no major development has been possible in current accounting year. Hence the Company has decided to extend realisation period by further two years, this will have no impact on realisation value of security received. Appropriate actions have been initiated for recovery/settlement of the outstanding amount. b) In view of uncertainty of ultimate collection of further interest, the company has not accrued interest income on the said intercorporate loan (net of provision) for the guarter ended Dec 31, 2022 amounting to Rs

a) The company had given interest bearing capital advance of Rs. 3000 Lakhs in earlier year in relation to development of its immovable property situated at Thane. However in view of ongoing commercia

negotiation with respect to fulfilment of the terms of the contract, management feels that the Company may have to enter into a compromise arrangement and pay compensation to the contractor. During the year ended March 31, 2020, the company had made provision of Rs. 300 Lakhs towards estimated compensation and not accrued interest for the year ended March 31, 2020.

b) In view of the uncertainty regarding outcome of the ongoing negotiation, the company continued its judgement and did not accrue interest income for the quarter ended Dec 31, 2022 amounting to Rs. 105.86 Lakhs, for nine month ended Dec 31,2022 amounting to Rs. 316.44 Lakhs. The aggregate of interest not accrued for the period April 1,2020 till Dec 31,2022 amounts to Rs. 1156.44 Lakhs.

The above is an extract of the detailed format of Quarterly/half Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly /Half Yearly Financial Results are available on the Stock Exchange websites, www.bseindia.com/www.nseindia.com and website of the company

By Order of the Board For Windsor Machines Limited Vinay Bansod **Executive Director & CEO** 

(DIN: 09168450)

Sd/-

Navi Mumbai 11.02.2023

# **EPIC ENERGY LIMITED**

Regd Office: Office No. 2, "Sai Pooja Apartment, Plot No. 374, Sector 19C, Kopar Khairane, Navi Mumbai-400709 Maharashtra Email: info@epicenergy.biz, Tel.: +91-22- 8419988262 CIN: L67120MH1991PLC063103

# THE QUARTER & NINE MONTHS ENDED 31<sup>ST</sup> DECEMBER. 2022

**EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR** 

	Particulars	Quarter Ended 31.12.2022	Nine Months Ended 31.12.2022	Quarter Ended 31.12.2021
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
(1)	Total Income from operations (net)	28.66	89.48	58.47
(2)	Net Profit (+) / Loss (-) for the period (before tax, Exceptional and /or Extraordinary items)	(5.22)	(13.89)	13.50
(3)	Net Profit (+) / Loss (-) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(5.22)	(13.89)	13.50
(4)	Net Profit (+) / Loss (-) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(4.08)	(10.54)	14.32
(5)	Total Comprehensive Income for the period [comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(4.08)	(10.54)	14.32
(6)	Equity Share capital	721.15	721.15	721.15
(7)	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance sheet of previous year)	-	-	-
(8)	Earnings Per equity Share (of ₹ 10 each) (for continuing and discontinued operations)			
	(i) Basic	(0.06)	(0.15)	0.20
	(ii) diluted	(0.06)	(0.15)	0.20

Note: (1)The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Finacial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. (2) The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com)

for EPIC ENERGY LIMITED

Director

## डक्विटास स्मॉल फायनान्स बॅक लि.

गीकृत कार्यालय : ४ था मजला, स्पेन्सर प्लाझा, क्र. ७६९, माऊंट रोड, अन्ना सलाई, चेन्नई, तमिळनाडू, पिनकोड-६०० ००२

# दर: ०४४-४२९९५०००, ०४४-४२९९५०५०

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरीता विक्री सूचना सरफैसी ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) अन्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरीता ई-लिलाव विक्री सूचना.

सर्वसामान्य जनता आणि विशेषत: कर्जदार, सह कर्जदार आणि हमीदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील वर्णन स्थावर मिळकती तारण धनकोंकडे गहाण आहेत, त्यांचा इकिटास स्मॉल फायनान्स बँक लि. च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे प्रत्यक्ष कब्जा घेतला त्या पुढील कर्जदारांकडून इकिटास स्मॉल फायनान्स बँक लि. ला खालील उछ्लेखित थकीत रक्कम वसुलीकरीता जे आहे जेथे आहे, जे आहे जसे आहे तत्वाने विक्री करण्यात येणार आहे.

कर्जदार/हमीदारांचे नाव: श्री विकाश रोमन. मास्ती रोमन यांचा मलगा. सौ कल्पना विकास रोमन. दत्तात्रय तकाराम चव्हाण यांची पत्नी. श्री. **विशाल व्ही. रोमन,** विकाश मारुती रोमन यांचा मुलगा, **सर्व राहणार येथे:** विठुराया प्लाझा, बी विंग, फ्लॅट क्र.३०२, सानपाडा गाव डोंबिवली पूर्व, टिळकनगर, कल्याण, महाराष्ट्र-४२१२०१. **कर्ज खाते क्र.: व्हीएलपीएचटीएएनई००००६४२**. मागणी सूचनेनूसार थकीत रक्कम: सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचनेनूसार ०५.०६.२०<mark>१८ रोजीस रु. १४,१६,१०६/- सह ०६.०६.२०१८</mark> पासून मासिक आधारे पुढील व्याज सह प्रभार आणि परिव्यय इ. (एकूण थकबाकी ०७.०२.२०२३ रोजीस रु. ३५,२९,३८०/-)

तारण मत्तांचे वर्णन (स्थावर मिळकत): गाव सोनारपाडा, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे येथील एस क्र.१, एच क्र. भाग धारक जिमनीवरील विदुराया प्लाझा अशा ज्ञात इमारतीच्या ३ऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र<sup>ॅ</sup>. बी/३०२ मोजमापीत ५०० चौ.फु.

राखीव किंमत: रु. २२,५०,०००/-इअर: रु. २,२५,०००/-

ई-लिलावाची तारिख: २१.०३.२०२३ र्ड लिलाव विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तींकरीता, कृपया www.equitasbank.com &

https://sarfaesi.auctionger.net मध्ये पुरविलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा.

प्राधिकृत अधिकारी ठिकाण : मुंबई दिनांक : १४.०२.२०२३ इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लि.

## आधार हाऊसिंग फायनान्स लि.

निगम कार्यालय : ८०२, नटराज बाय रुस्तमजी, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे. सर एम. व्ही. रोड. अंधेरी पर्व. मंबई- ४०००६९. महाराष्ट पनवेल शाखा: दकान क्र. १३ आणि १४, तळमजला, श्री भगवंती हेरिटेज, सेक्टर-२१, कामोठे, नवी मुंबई-४१०२०९ (महा.) प्राधिकृत अधिकारी : चित्तरंजन रघुराम पुजारी, मोबा. - ९९२००५६६७७.



## लिलाव नि विक्रीकरिता जाहीर सूचना

कर्जदारांकडून थिकत रकमेच्या वसुलीकरिता **सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ** सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी येथे खालील नमूद केलेल्या तारण मत्तेचा कब्जा घेतल्यानुसार निम्नस्वाक्षरीकारांनी ''जसे आहे जेथे आहे तत्त्वाने'', ''जे आहे जसे आहे तत्त्वाने'' आणि ''जे काही आहे तेथे आहे **तत्त्वाने'',** जी प्रत्यक्ष कब्जामध्ये आहे, त्या येथे खालील वर्णन केलेल्या स्थावर मिळकतीच्या खरेदीसाठी मोहोरबंद पाकिटातून प्रस्ताव आमंत्रित केले आहे, ज्याचा तपशील खाली देण्यात आला आहे.

अ. क्र.	कर्जदार/सह- कर्जदार/हमीदार	मागणी सूचनची तारीख आणि रक्कम	स्थावर मिळकतीच वर्णन	राखीव किमत (रा.किं.)	इसारा अनामत रक्कम (इअर) (रा.किं.च्या १०%)
ş	(कर्ज कोड क्र. ०७९००००६०२/ पनवेल शाखा) अमर नाथ दिनेश मिश्रा (कर्जदार) रिकी मिश्रा (सह-कर्जदार)	२४-०८-२०२२ आणि रू. १०,००,६७९/-	स.क्र. २४५, हि.क्र. १४, फ्लॅट क्र. २०६, २रा मजला, नवनाथ पार्क, शिवनेरी पाठ संस्था जवळ, खारबाव, ठाणे, महाराष्ट्र ४२१३०२ धारक मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग, सिमाबद्ध: पूर्वः घर, पश्चिमः मोकळा प्लॉट, उत्तरः बी विंग, दक्षिणः रोड.		रु. १,१४,०००/ – (रु. एक लाख चौदा हजार मात्र)

- (१) इअर आणि केवायसीसह विहित निविदा प्रपत्रातील **मोहोरबंद बोली/प्रस्ताव** येथे वरील नमृद शाखा कार्यालयाच्या पत्त्यावर सादर करण्याची अंतिम तारीख १५-०३-२०२३ सार्य. ५.०० पर्यंत आहे. ज्या निविदा भरलेल्या नाहीत किंवा ज्या निविदा अंतिम तारखेनंतर प्राप्त होतील त्या अवैध निविदा समजण्यात येतील आणि त्यानुसार त्या नाकारण्यात येतील. इअरवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही.
- वरील नमूद शाखा कार्यालयाच्या पत्त्यावर मिळकतीकरिता **बोली/प्रस्ताव उघडण्याची तारीख (लिलाव तारीख) १६-०३-२०२३ रोजीस** द. ३.०० वा. आहे. प्राधिकत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निविदा उघडण्यात येतील.
- कर्जदार आणि हमीदारांनी विक्रीच्या वेळी स्वतः उपस्थित राहाण्यांसाठी याद्वारे सूचना देण्यात येत आहे आणि विक्रीच्या अटी आणि शर्तींच्या तपशिलानसार वरील वर्णन केलेल्या स्थावर मिळकतीच्या खरेदीसाठी त्यांना इच्छक खरेदीदार/विकत घेणारे आणता येतील.
- (४) सरफैसी ॲक्ट २००२ अन्वये ३० दिवसांची सूचना ही सर्वसामान्य जनता आणि विशेषत: कर्जदार, सह कर्जदार, आणि हमीदार यांना याद्वारे देण्यात येते की, वरील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहेत, ज्यांचा प्रत्यक्ष कब्जा आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (एएचएफएल), तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, त्या ''जे आहे जेथे आहे'' 'जसे आहे जे आहे' आणि 'जे काही आहे ते तथे आहे' तत्वाने विकण्यात येणार आहेत आणि विक्रीच्या तारखेच्या अगोदर आधार हाऊसिंग फायनान्स लि. ला देय असलेली रक्कम पूर्ण स्वरूपात प्रदान केल्यास लिलाव थांबविण्यात येईल.
- उच्चत्तम निविदाकाराला स्थावर मिळकत विकण्यात येईल. तथापि, प्राधिकृत अधिकारी यांनी जर आवश्यक वाटल्यास, आपापसात बोली लावण्यासाठी अनुमती देण्याचा स्वेच्छानिर्णयाचा अधिकार राखून ठेवला आहे. वरील नमुद रक्कम राखीव किंमतीच्या खाली विकली जाणार नाही. वरील नमूद मिळकतीवरील कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही दायित्वाकरिता एएचएफएल जबाबदार असणार नाही. मिळकतीचा
- लिलाव ''जे आहे जेथे आहे'' 'जसे आहे जे आहे' आणि 'जे काही आहे ते तेथे आहे' तत्वाने करण्यात येईल.
- डिमांड ड्राफ्ट केवळ 'आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड' यांच्या नावे करण्यात यावा.
- (८) लिलाव विक्रीच्या अटी आणि शर्तींचा तपशील विहित निविदा प्रपत्रामध्ये अंतर्भूत करण्यात आला आहे. निविदा प्रपत्रे वरील नमुद शाखा कार्यालयात उपलब्ध असतील. प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे लिलावाची तारीख वाढविण्याचे किंवा बोलीच्या अटी आणि शर्ती बदलण्याचा अधिकार राखीव आहे. बोलीच्या इतर अटी आणि शर्ती आणि पुढील तपशिलाकरिता आमची शाखा आणि वेबसाईट www.aadharhousing.com येथे संपर्क साधवा.

पुढील तपशिलाकरिता, प्राधिकृत अधिकाऱ्यांशी वरील नमूद कार्यालयीन पत्त्यावर संपर्क साधावा.

सही/-प्राधिकृत अधिकारी ठिकाण : पनवेल दिनांक: १४-०२-२०२३ आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड



# 🕯 नवकार कॉर्पोरेशन लि.

नोंदणीकृत कार्यालय : २०५-२०६, जे. के. चेंबर्स, सेक्टर - १७, वाशी, नवी मुंबई - ४००७०३

वेबसाईट : http://www.navkarcfs.com, सीआयएन : एल६३०००एमएच२००८पीएलसी१८७१४६ ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यासाठी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

			रु. लाखांत (ईपीएस सोडून)				
	संपलेली तिमाही	संपलेले अर्ध वर्ष	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष			
तपशील	39.97.7077	३१.१२.२०२२	३१.१२.२०२१	39.03.7077			
	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित			
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)	१०,२७३.५८	३४,३२७.०६	१२,०७६.०५	४५,५९५.७६			
सर्वसाधारण कामकाजातून करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)	२५४.८७	३,९१९.८४	१,१४२.९८	४,४७९.६९			
सर्वसाधारण कामकाजातून करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	४,२३१.००	६,६३४.८४	६६७.४४	३,७७६.४३			
करोत्तर एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	निरंक	४,५८१.५१	९६७.८०	३,७८२.००			
खंडित कामकाजाचा कर खर्च	निरंक	२,३०२.०९	३८३.५४	८३५.००			
खंडित कामकाजातून करपूर्व नफा	४,२३१.५७	८,९३५.०२	१,२६३.००	६,७०६.०७			
भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १० प्रत्येकी)	१५,०५१.९२	१५,०५१.९२	१५,०५१.९२	१५,०५१.९२			
इतर इक्किटी (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	निरंक	निरंक	निरंक	१७३१६२.२९			
अनन्यसाधारण बाबीनंतर प्रति समभाग प्राप्ती							
(प्रत्येकी रु. १० चे दर्शनी मूल्य) (अवार्षिक)							
अखंडित कामकाजासाठी							
(ए) मुलभूत)	२.८१	४.४१	٥.४४	२.५१			
(बी) सौम्यिकृत खंडित कामकाजासाठी	२.८१	४.४१	٧٧.٥	२.५१			
(ए) मुलभूत)	निरंक	१.५१	0.39	१.९६			
(बी) सौम्यिकृत	निरंक	१.५१	0.39	१.९६			

टीपा : १. मंडळाच्या लेखापरीक्षण समितीने ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठीचे निष्कर्ष पुनर्विलोकित केले आणि १० नोव्हेंबर, २०२२ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने ते मंजुर करून अभिलिखित केले.

२. सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजेसकडे सादर केलेल्या तपशिलवार तिमाही वित्तीय निष्कर्षांचा एक उतारा वर दिला आहे. विहित नमुन्यातील वित्तीय निष्कर्ष स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईटस (www.nseindia.com आणि www.bseindia.com) व कंपनीची वेबसाईट

नवकार कॉर्पोरेशन लिमिटेड साठी

शांतिलाल जे. मेहता

ठिकाण : नवी मुंबई अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दिनांक : ११ फेब्रुवारी, २०२३ डीआयएन : ००१३४१६२

# EPIC ENERGY LIMITED

Regd Office: Office No. 2, "Sai Pooja Apartment, Plot No. 374, Sector 19C Kopar Khairane, Navi Mumbai-400709 Maharashtra Email: info@epicenergy.biz, Tel.: +91-22- 8419988262 CIN: L67120MH1991PLC063103

### **EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR** THE QUARTER & NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2022

(₹ In Lakhs)

	Particulars	Quarter Ended 31.12.2022	Nine Months Ended 31.12.2022	Quarter Ended 31.12.2021
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
(1)	Total Income from operations (net)	28.66	89.48	58.47
(2)	Net Profit (+) / Loss (-) for the period (before tax, Exceptional and /or Extraordinary items)	(5.22)	(13.89)	13.50
(3)	Net Profit (+) / Loss (-) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(5.22)	(13.89)	13.50
(4)	Net Profit (+) / Loss (-) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(4.08)	(10.54)	14.32
(5)	Total Comprehensive Income for the period [comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(4.08)	(10.54)	14.32
(6)	Equity Share capital	721.15	721.15	721.15
(7)	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance sheet of previous year)	-	-	ı
(8)	Earnings Per equity Share (of ₹ 10 each) (for continuing and discontinued operations)			_
	(i) Basic	(0.06)	(0.15)	0.20
	(ii) diluted	(0.06)	(0.15)	0.20

Note: (1) The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Finacial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. (2) The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com)

for **EPIC ENERGY LIMITED** 

MUTUAL

Navi Mumbai Sd/-11.02.2023 Director



BHAROSA APNO KA

**HDFC Asset Management Company Limited** A Joint Venture with abrdn Investment Management Limited CIN: L65991MH1999PLC123027

Registered Office: HDFC House, 2nd Floor, H.T. Parekh Marg, 165-166, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai - 400 020. Phone: 022 66316333 • Toll Free Nos: 1800-3010-6767 / 1800-419-7676 Fax: 022 22821144 • e-mail: hello@hdfcfund.com • Visit us at: www.hdfcfund.com

#### NOTICE

NOTICE is hereby given that HDFC Trustee Company Limited, Trustee to HDFC Mutual Fund ("the Fund"), has approved the following distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") Option of HDFC Focused 30 Fund and HDFC Capital Builder Value Fund and fixed Thursday, February 16, 2023 (or the immediately following Business Day, if that day is not a Business Day) as the Record Date for the same.

Name of the Scheme(s) / Plan(s) / Option(s)	Net Asset Value ("NAV") as on February 10, 2023 (₹ per unit)		Face Value (₹ per unit)
HDFC Focused 30 Fund - IDCW Option	19.756	2.00	10.00
HDFC Focused 30 Fund - IDCW Option - Direct Plan	23.552	2.00	10.00
HDFC Capital Builder Value Fund - IDCW Option	26.861		
HDFC Capital Builder Value Fund - IDCW Option- Direct Plan	31.288	2.25	10.00

# The amount of distribution per unit will be the lower of the rate mentioned above or the available distributable surplus (rounded down to a multiple of five at the third decimal) as on the Record Date.

Pursuant to the Distribution, the NAV of the IDCW Option(s) of the above Scheme(s) would fall to the extent of such distribution and statutory levy, if any.

The amount will be paid, net of applicable tax deducted at source (TDS), to those Unit holders / Beneficial Owners whose names appear in the Register of Unit holders maintained by the Fund / Statements of Beneficial Ownership maintained by the Depositories, as applicable, under the IDCW Option(s) of the aforesaid Scheme(s) on the Record Date (including investors whose valid purchase switch-in requests are received by the Fund and the funds are available for utilization before cut-off timings in respect of the aforesaid Scheme(s), on the Record date).

With regard to Unit holders who have opted for Reinvestment facility under the IDCW Option(s), the distribution amount (net of applicable TDS) will be reinvested, by allotting Units at the ex-Distribution NAV per Unit (net of applicable stamp duty).

Unit holders are advised to note that for redemptions and IDCW declared with effect from January 13, 2023, as per amended SEBI regulations, payout will be done only through electronic mode(s), even where a Unit holder has opted to receive physical instruments. Thus, payment of such amounts shall be made through physical instruments only in exceptional circumstances for reasons to be recorded by the AMC. Accordingly, unit holders who have opted for / have earlier received physical instruments are requested to update their bank account details by / sending us a copy of a cancelled cheque of first / sole holder's bank account.

All updations of PAN, KYC, email address, mobile number, nominee details, etc. should immediately be forwarded to the Investor Services Centers of the Fund (for units held in non-demat form) / Depository Participant (for units held in demat form). Unit holders are also advised to link their PAN with Aadhaar Number. Further, Unit holders can view the Investor Charter available on website of the Fund as well as check for any unclaimed redemptions or IDCW payments.

In view of individual nature of tax consequences, each investor should seek appropriate advice.

For HDFC Asset Management Company Limited (Investment Manager to HDFC Mutual Fund)

Place · Mumbai Date: February 13, 2023 Authorized Signatory

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.



www.navkarcfs.com वर उपलब्ध आहेत.

मिळकतीच्या विक्रीसाठीची ई-लिलाव विक्री सूचना.

रिजनल स्ट्रेस्ड ॲसेट्स रिकव्हरी ब्रांच, देना बँक बिल्डिंग, १ला मजला, १७-बी, हॉर्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई-४०००१. फोन: ०२२-६८२६००५९/६०/६१, ईमेल: sarmms@bankofbaroda.co.in

जोडपत्र Ⅳ-ए, ॥-ए [नियम ८(६) आणि ६(२) तरतुदी ]

स्थावर मिळकतींच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्यरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स. २००२ च्या नियम ६(२) आणि ८(६) अन्वये स्थाव

याद्वारे सामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार, गहाणदार आणि हमीदार यांना सूचना देण्यात येते की, खालील नमूद स्थावर मिळकती या तारण धनकोंकडे गहाण/प्रभारीत आहेत, ज्यांचा कब्जा बँक ऑफ बडोदा, तारण धनकोंच्य प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, त्या खालील नमुद खात्याच्या वसुलीकरीता ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वांने विकण्यात येणार आहेत. कर्जदार/हमीदार/तारण

मत्ता	/थकबाका/राखाव किमत/इ-ाललावाचा ताराख आणि वळ, इअर आणि	बाला वाढावण्याच्या स्कमचा तपाशल खाला	नमुद कलला आह.				
अ.	कर्जदार/ हमीदार/गहाणदारांचे नाव	स्थावर मिळकतीचे वर्णन च्यासह	एकूण थकबाकी	ई लिलावाची	(१) राखीव किंमत	कब्जाची	मिळकतीच्या
蛃./	आणि पत्ता	ज्ञात भार काही असल्यास थोडक्यात		तारीख आणि	(२) इअर	स्थिती	निरिक्षणाची
संच		वर्णन		वेळ	३) बोली	(अन्वयीक	तारिख आणि
क्र.					वाढविण्याची रक्कम	/ प्रत्यक्ष)	वेळ आणि
					(रू. लाखात)		संपर्क तपशिल
१	मे. वीर टेक्सटाइल्स	फ्लॅट क्र. ३०३, ३रा मजला, बिल्डिंग क्र.	रु. ४७.०८ लाख +	२०.०३.२०२३	(१) रु. २२.५०	प्रत्यक्ष	१५.०३.२०२३
	१५७२/७, साईनाथ इंडस्ट्रियल कंपाऊंड, मिठपाडा, खोनी, भिवंडी	ए-५, सर्व्हे क्र. २२ आणि १५, हिस्सा	२९.०६.२०१७	दु. १४:०० ते	(२) रु. २.२५	कब्जा	स. ११.०० ते
	तालुका भिवंडी जिल्हा- ठाणे-४२१ ३०२	क्र. २, १(भा.), ओम मानसरोवर को	पासून न लावलेले	सायं. १८:००	(३) रु. ०.२५		दु. ०१.००
	श्री. कांतिभाई जोतराम पटेल, मे. वीर टेक्सटाईल्स चे मालक	ऑप. हाऊसिंग सोसायटी लि., कॉलेज	व्याज आणि				श्री. मोहन सरकटे
	फ्लॅट क्र. ३०३, ३रा मजला मालक, ओम मानसरोवर को-ऑप.	रोड, गाव-फेने भिवंडी, तालुका भिवंडी,	त्यावरील इतर प्रभार				८१६९००९९५३
	हाऊसिंग सोसायटी लि., ए-५, कॉलेज रोड, भिवंडी तालुका भिवंडी, जि.	जि. ठाणे-४२१३०४.					
	ठाणे-४२१३०२	फ्लॅटचे चटई क्षेत्र ६२५ चौ.फूट.					
	सौ. ललिताबेन कांतीभाई पटेल, मे. वीर टेक्सटाईल्स चे हमीदार	बँकेला ज्ञात भार: शून्य.					
	फ्लॅट क्र. ३०३, ३रा मजला, ओम मानसरोवर को-ऑप हाऊसिंग						
	सोसायटी लि., ए-५, कॉलेज रोड, भिवंडी तालुका भिवंडी, जि. ठाणे-						
ı	V282-2						

टिप: खरेदीदारांना स्थावर मिळकर्तीशी संबंधित लागु कर, जीएसटी भरावी लागेल.

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया https://www.bankofbaroda.in/e-auction.htm आणि https://ibapi.in. मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा. तसेच प्रस्तावित बोलीदारांनी प्राधिकृत अधिकाऱ्यांशी दूर क्र. ०२२-६८२६००५९/६०/६१/६२ यावर संपर्क साधावा.

दिनांक : १३.०२.२०२३ ठिकाण : मुंबई



सही / प्राधिकृत अधिकारी

बँक ऑफ बडोद



एएसआरईसी (इंडिया) लिमिटेड युनिट क्र. २०१, २००ए, २०२ आणि २००बी, इमारत क्र. २, मॉलिटिअर कॉर्पोरेट पार्क. अंधेरी घाटकोपर लिंक रोड. चकाला ... अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३, महाराष्ट्र

Sd/-

(विकास कानडे

#### कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ नियम (८)१ अन्वये)

ज्याअर्थी, मूळ धनको न्यू इंडिया को–ऑपरेटीव्ह बँक) यांच्याकडून ३१.०३.२०२१ दिनांकित अभिहस्तांकन कराराद्वारे एसआरईसी (इंडिया) लिमिटेड, न्यू इंडिया को-ऑपरेटीव्ह बँकचे अभिहस्तांकितीच्या क्षमतेत कार्यरत यांनी तारण कर्ज ... सह सिक्युरिटीज संपादन केल्या. न्यू इंडिया को-ऑपरेटीव्ह बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी सिक्युरिटी इंटरेस्ट (ए-फोसंमेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्वयं अन्वयं प्रदान केलेल्या अधिकाराचा वाप करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात सूचनेतील नमूद रक्कम रु. १६,९८,१९,३६९.२६/-(रुपये सोळा करोड अठ्ठ्याण्णव लाख एकोणवीस हजार तीनशे एकोणसत्तर आणि पैसे सव्वीस मात्र) मा सूचनेत नमूद प्रमाणे प्रदानाच्या तारखेपर्यंत पुढील व्याज, खर्च, परिव्यय, प्रभार, इ. अशी सूचनेत नमूद रक्कम चुकती करण्यासाठी कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार मे. विझ इंटरप्राईझेस प्रायव्हेट लिमिटेड, मे लक्ष्मी बिझनेस सेंटर, श्री नरेंद्र अशोक राजनी, श्री. अमृत अशोक राजनी यांना बोलाविण्यासाठी दिनांक ०६.११.२०२० रोजीची मागर्ण सचना निर्गमित केली होती.

ू कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार यांनी रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे, म्हणून कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वार सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकार एएसआरईसी (ईडिया) लिमिटेड, तारण धनको म्हणून प्राधिकृत अधिकारी यांनी सदर १३ फेब्रु**वारी, २०२३** रोजी सदरहू अधिनियमाचे कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करूने यात याखाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना यादारे सावधान करण्यात येते की. त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीच व्यवहार करू नये आणि सदरहू मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार **एएसआरईसी (इंडिया) लिमिटेड** यांस रु. १६,९८,१९,३६९.२६ $\H/$ – (रुपये सोळा करोड अठ्ठ्याण्णव लाख एकोणवीस हजार तीनशे एकोणसक्त आणि पैसे सव्वीस मात्र) सह पुढील व्याज, खर्च, परिव्यय प्रभार, परतावा जर काही असल्यास इ. च्या प्रभाराच्य अधीन राहील

कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम ८ च्या तरतुदींकडे वेधण्यात येत आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन

सीटी मॉलसमोर, प्लॉट क्र.बी-१०, एस क्र.४१, सीटीएस क्र.६०८, गाव ओशिवरा, लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५३ येथे स्थित गोपी चेंबर्स अशा ज्ञात कमर्शिअल इमारतीमधील एकूण विक्रीयोग्य बिल्ट अप क्षेत्र ,४०१ चौ फीट आणि मोजमापीत २०० चौ फीट व २,४२२ चौ फीट चटई तळ मजला आणि पहिला मजल र स्थित मिळकत/परिसराचे ते सर्व भाग व विभाग

दिनांक: १३.०२.२०२३ प्राधिकृत अधिकारी, एएसआरईसी (इंडिया) लिमिटेड ठिकाण: अंधेरी, मुंबई



#### MIRA-BHAINDAR MUNICIPAL **CORPORATION**



Water Supply & Sewarge Department Indira Gandhi Bhavan, Chhatrapati Shivaji Maharaj Marg, Bhaindar (W)-401 101, Tal. Dist. Thane-28192828

No.MNP/WS/50/2022-23 Dated 10/02/2023

#### **Tender Notice**

Mira - Bhayander Municipal Corporation's Water Supply Department has invited the tender for various works under water supply. The tender documents are available on http:/Mahatenders.gov.in website from 15/02/2023 to 16/03/2023 till 12.00 hrs. Tender shall submitted on http:/Mahatenders.gov.in website on or before 16/03/2023 upto 3.00 hrs.

**Executive Engineer** 

Sd/-

Place : Bhaindar Water Supply & Sewerage Department
Date : 10.02.2023 Mira-Bhaindar Municipal Corporation

Ref. MBMC/PRO/551/2022-23 Date: 13.02.2023

## **Elegant Marbles and Grani Industries Limited**

d Office: E-7/9, RIICO Industrial Area Abu Road, 307026, Raiasti CIN: L14101RJ1984PLC003134 website: www.elegantmarbles.com Tel: 24939676/24960771/24911144 Fax: 91-22-24930782 E-mail: elegantmarbles@gmail.com Extract of Standalone Unaudited Financial Results

for the quarter and nine months ended December 31, 2022 share data)							
Sr. No.	Particulars	Quarter Ended (Unaudited) 31.12.2022	Nine Months Ended (Unaudited) 31.12.2022	Quarter Ended (Unaudited) 31.12.2021			
1.	Total Income from Operations	962.32	2666.00	818.18			
2.	Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items)	167.95	340.02	4.75			
3.	Net Profit for the period before Tax (after Exceptional items and Tax)	85.95	258.02	4.75			
4.	Net Profit for the period after tax (after Exceptional and Extraordinary items)	52.22	193.32	8.95			
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) & Other Comprehensive Income (after tax)]	345.86	425.63	(128.75)			
6.	Paid – up equity share capital (face value of ₹ 10 each)	366.00	366.00	366.00			
7.	Other Equity (Reserves) excluding Revaluation Reserve	_	-	_			
8.	Earnings Per Share (face value of ₹ 10 each) (for continuing and discontinued operations) - 1. Basic: 2 Diluted:	1.43	5.28	0.24			

Notes: a) The above Standalone Financial Results have been reviewed by the Audit Commiltee and approved by the Board or Directors at their respective meetings held on February 13, 2023. The Salturory Auditors of the Company have issued the Limited Review Report with unmodified opinion. B) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filled with the Stook Exchanges under Regulation 33 of the SEB1 (Lighting and Other Disclosure Requirements Regulations, 2015. The full format of the same is a variable on the website of the Stock Exchange at <a href="https://www.besenda.com">www.besenda.com</a> must be a support of the Stook Exchange at <a href="https://www.besenda.com">www.besenda.com</a> must be supported to the Stook Exchange at <a href="https://www.besenda.com">www.besenda.com</a> must be supported to the Stook Exchange at <a href="https://www.besenda.com">www.besenda.com</a> and we supported to the Stook Exchange at <a href="https://www.besenda.com">www.besenda.com</a> and we supported to the Stook Exchange at <a href="https://www.besenda.com">www.besenda.com</a> and we supported to the Stook Exchange at <a href="https://www.besenda.com">www.besenda.com</a> and we supported to the Stook Exchange at <a href="https://www.besenda.com">www.besenda.com</a> at <a href="https://www.besenda.com">www.besenda.com

For Elegant Marbles & Grani Industries Ltd

# ত্যভা State Bank of India

. स्ट्रेस्ड ॲसेट्स मॅनेजमेंट ब्रान्च - II, मुंबई प्राधिकत अधिकाऱ्यांचा तपशील **नाव –** श्री. विकाश कुमार ईमेल आयडी : team3.15859@sbi.co.in . मोबाईल क्र.: ९९७९८९४२०६

लॅण्डलार्डन क.: (कार्यालय): ०२२-४१६११४४६

पर्यायी मोबाईल क्र - ९३२२२८६२८२

नामाधिकार विलेख

पत्ता: स्टेट बँक ऑफ इंडिया रसएएम ॥ शाखा. तळ मजला रहेजा चेंबर्स, फ्री प्रेस जर्नल मार्ग. नरीमन पॉईंट, मंबई - २१ फॅक्स क्र.: ०२२-२२८११४०१

राखीव किंमत इसारा अनामत

#### जोडपत्र - IV - ए (नियम ८(६)ची तरतूद पहा) स्थावर मिळकतींच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सेक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस् ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुर्दीन्व स्थावर मत्तांच्या विक्रीकरिता ई लिलाव विक्री सूचना.

याद्वारे सामान्य जनता आणि विशेषत: कर्जदार आणि हमीदार यांना सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत तारण धनकोंकडे गहाण/प्रभारीत आहे, जिंचा अन्वयिक/सांकेतिक कब्जा स्टेट बँक ऑफ इंडिया, तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, ती **.सौ. मानसी उमंग मदन आणि श्री. उमंग भारतभुषण मदन** . (कर्जदार आणि सह-कर्जदार) यांच्याकडून तारण धनकोंना थकीत रक्कम रु. ३,०७,१२,४१२ + त्यावरीम तारखेपर्यंत वैधानिक दराने व्याज + खर्च आणि परिव्यय (वजा काहि असल्यास वसुली) च्या वसुलीकरित २८.०२.२०२३ रोजी ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे<sup>''</sup> आणि ''जे काहि आहे तेथे आहे<sup>'</sup>' तत्वाने विकण्या गेणार आहे. . मेळकतीप्रमाणे राखीव किंमत खालीलप्रमाणे

मिळकतींचे वर्णन

धारकांची नावे				(रु. करोड)	रक्कम (इएमडी)	
<b>सौ. मानसी उमंग</b> गाव पा		ाषाण, तालु हवेली, पुणे-४११०५७ येथील फ्लॅट		रु.	₹.	
मदन आणि क्र. ७०		७०१, ७वा मजला, निशिगंध, एस क्र.३६, हिस्सा		२.४५ करोड	२४.५० लाख	
श्री. उमंग भारतभुषण 🛚 क्र.१/		१बी/१/१ आणि हिस्सा क्र.१/१बी/१/२,				
मदन (कर्जदार आणि) सीटीएस		क्र.७५२ चे ते सर्व भाग व विभाग. मोज				
सह-कर्जदार)	१६८.२५ चौ.मी सह टेरेस मोज २९.४५ चौ.मी (४					
	बीएचके)	(सांकेतिक कब्जा) सह २				
ई-लिलावाची तारीख	व वेळ:	तारीख: २८.०२.२०२३, वेळ: ६० मिनिटे, स. ११.०० ते दु. १२.००				
		प्रत्येकी १० मिनिटांच्या अमर्यादित विस्तारासह				
बोली वाढ रक्कम		रु. २,००,०००/- आणि रु. दोन लाखच्या पट्टीत				
इ-एमडी व सहभागाचे विनंतीपत्र/केवायसी			२७.०२.२०२३ रोजी किंवा पूर्वी, सायं. ४.३०			
दस्तावेज/पुरावे सादर करण्याकरिता दिनांक व वेळ			पूर्वी			
मिळकतीच्या तपासणी	ची दिनांव	व वेळ	२२.०२.२०२३ : स. ११.३० ते दु. २.३०			
संपर्क व्यक्ती/संपर्क व्र	ь <b>н</b> іа		श्री. पियुष कुमार त्रिपाठी- ९३२२२८६२८२			

वेक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तींसाठी कृपया स्टेट बँक ऑफ इंडिया, तारण धनकोंच्या पुरवलेल्या वेबसाईट www.sbi.co.in https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp मधील लिंकचा संदर्भ घ्यावा.

प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया

# रेलीगेअर फिनव्हेस्ट लिमिटेड #RELIGARE SME LOANS नॉर्पोरेट कार्यालय : मॅक्स हाऊस, ७ वा मजला, ब्लॉक ए, डॉ. झा मार्ग, ओखला फेज−Ⅲ,

ओखला इंडस्ट्रियल इस्टेट, नवी दिली - ११००२०. शाखा कार्यालय: ऑफीस नं. ४०६ व ४०७, ४ था मजला, सो लकी कॉर्नर चकाला, अंधेरी कुल रोड, अंधेरी पूर्व, मुंबई-४०० ०९३

जोडपत्र - IV - ए

# लिलाव-नि-विक्री सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि ९(१) च्या परंतुकांसहवाचता सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनाशिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट (सरफैसी ॲक्ट), २००२ अंतर्गत स्थावर मत्तांच्या विक्रीसाठी लिलाव-नि-विक्री सूचना

प्तर्वसामान्य जनता आणि विशेषकरुन कर्जदार/जामीनदार/गहाणकार यांना तारणी धनको (म्हणजेच मे रेलीगेअर फिनव्हेस्ट लि., संक्षेपात 'आरएफएल') कडे गहाण/भारग्रस्त असलेल्या खाली वर्णन केलेल्या न्थावर मिळकतीच्या (संक्षेपात 'मिळकत') लिलाव-नि-विक्री आयोजित करण्यासाठी याद्वारे सूचना देण्यात येते. सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये त्यांच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या १४/०७/२०२१ दिनांकित सचनेच्या तारखेपासन ६० दिवसांत तारणी धनकोंच्या कर्ज रकमांची परतफेड करण्यात कर्जदार/जामीनदार/गहाणकार यांनी कसर केल्याने कर्जदार/जामीनदार/गहाणकार म्हणजेच १) मे. शुक्ला अर्त मुव्हर्स, २) शुक्ला ट्रान्स्पोर्ट, ३) श्री. अखिलेश कुमार आर शुक्ला आणि ४) रिटा ए शुक्ला यांच्याकडून आरएफएलला येणे थकबाकी असलेल्या आजतागायत व्याज, खर्च आणि आकार यासह ०७.१०.२०२२ रोजीसच्या रु. २,००,१३,९००.३३/- (रुपये दोन कोटी तेरा हजार **नऊशे आणि पैसे तेहतीस मात्र)** च्या वसुलीसाठी ०७/०३/२०२३ (निर्धारित लिलाव/विक्री तारीख) च्या दु. १२.३० वा. पर्यंत ''जसे आहे जेथे आहे'', ''जसे आहे जे आहे'', ''जे काही आहे तेथे आहे" आणि "कोणाचीही मदत न घेता" तत्वावर खाली वर्णन केलेल्या 'राखीव किमतीस

विक्रीसाठी प्रस्तावित करत आहेत. न्याअर्थी, तारणी दनकोंनी **केस नं. क्रि. एम.ए. क्र. १२९३**/२०२२ मध्ये सन्माननीय मख्य न्याय दंडाधिकारी, ठाणे यांनी पारित केलेल्या दिनांक **०५ जुलै, २०२२** च्या आदेशाच्या अनुपालनात कोर्ट कमिशनर म्हणून ॲडव्होकेट श्रीमती साधना गोपाळ सोनावणे (एमएएच/३७११/२००८) यांच्या मदतीने सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स. २००२ च्या नियम ८(१) सहवाचत सरफैसी ॲक्ट. २००२ च्या कलम १३(४) च्या तरतुर्दीन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करत १४/०९/२०२२ रोजी ऱ्यांच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांमार्फत त्यांच्याकडे निहित असलेल्या अधिकारांनुसार खाली वर्णन केलेल्या गहाण मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा घेतला.

सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३(४) च्या तरतुर्दीन्वये असा कब्जा घेण्या संदर्भातील सूचना दी सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स. २००२ च्या नियम ८(२) अन्वये १६/०९/२०२२ रोजी नवशक्ति (मराठी) आणि फ्री प्रेस जर्नल (इंग्लिश) आवृत्तीच्या वर्तमानपत्रात प्रकाशित झाली होती.

. आणि ज्याअर्थी, त्यानंतरही कर्जदार/जामीनदार/गहाणकार यांनी आरएफएलला उपरोक्त कर्जाची परतफेड करण्यात कसूर केली, त्या अनुषंगाने तारणी धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सदर परिशिष्टीत मिळकत

सद्र मिळकतीच्या लिलावासाठी राखीव किंमत असेल **रु. २,००,००,०००/- (रुपये दोन कोटी मात्र)** आणि इसारा अनामत रक्कम (इअर) असेल **रु. २०,००,०००/- (रुपये वीस लाख मात्र)** म्हणजे भारएफएलच्या शाखा कार्यालयातील अभिप्रेत बोलीदार/खरेदीदारांनी बोलीसह **''रेलिगेअर फिनव्हेस्ट** लिमिटेड'' च्या नावे डीडी/पीओ द्वारे सादर करणे आवश्यक असलेल्या राखीव किंमतीच्या १०% 'कार्यालय क्र. ४०६ आणि ४०७. ४ था मजला. सो लकी कॉर्नर, चकाला. अंधेरी कर्ला रोड, अंधेरी पर्व मुंबई-४०००९३'' येथे दि. **०६/०३/२०२३ रोजी सायं ५:००** वाजता किंवा त्यापूर्वी (बोली सादर -करण्याची शेवटची तारीख). यशस्वी बोलीदार/खरेदीदाराने विक्री विचारापैकी किमान २५% ठेव भरावी गगेल (बोलीसह अदा इरठेसह) एकतर विक्री पुष्टीकरणाच्या त्याच दिवशी किंवा पुढील कामकाजाच्या देवसापूर्वी. शिल्लक विक्रीचा विचार विक्री पुष्टीकरण तारखेपासून १५ दिवसांच्या आत जमा करणे

# स्थावर मिळकतीचे संक्षिप्त वर्णन

गाव कुळगाव, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणेच्या सर्व्हे क्र. १४, हिस्सा क्र. १ व ६ (पी), प्लाट क. ९ धारक जिमनीच्या प्लॉटवर बांधलेल्या ''शंकर प्लाझा'' नावाच्या इमारतीच्या 'ए' वींग मधील २५१ चौ.मी. कार्पेट एरिया मोजमापित १ ल्या मजल्यावरील हॉल. तारण मत्तेचे स्वरूप - धारकमुक्त

जात भार

भारएफल विक्री करावयाच्या तारण मत्तेवरील आमच्या खेरीज अन्य कोणत्याही कायदेशीर भाराबद्दल माहीती नाही. इच्छुक पक्षकारांनी त्यांच्या समाधानासाठी तारण मत्तेचे स्वत: मूल्यमापन करून घ्यावे. उपरोक्त तारण मत्तेचे हक्क/मजबुती याबाबत तारणी धनको (आरएफएल) कोणतीही हमी देत नाही किंवा कोणतेही अभिवेदन करत नाही.

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तींसाठी, कृपया आरएफएलची/तारणी धनकोची वेबसाईट मध्ये दिलेली लिंक/युआरएल पहावी म्हणजेच, https://www.religarefinvest.com/ अन्य कोणत्याही माहितीसाठी, कृपया श्री. विनोद सिंग यांच्याशी त्यांच्या मोबाईल क्र. ९८२१५७७५५१ वर संपर्क साधावा किंवा त्यांच्या **ई-मेल आयडी:** singh.vinod2@religare.com वर संपर्क साधावा

आणि श्री. संतोष लाड यांच्याशी मोबाईल क्र. ९७०२००२२५५ वर किंवा त्यांच्या **ई–मेल आयडी:** santosh.lad@religare.com वर संपर्क साधावा. प्राधिकृत अधिकारी दिनांक: १०.०२.२०२३

रेलीगेअर फिनव्हेस्ट लिमिटेड